

Ref: STEX/SECT/2020

June 03, 2020

The Relationship Manager,

DCS-CRD BSE Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort, Mumbai 400 001

BSE Scrip Code: 500480

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex,

Bandra (East), Mumbai 400 051

NSE Symbol: CUMMINSIND

Subject: Board Meeting for approval of audited financial results for the year ended March 31, 2020 and considering recommendation of Final Equity Dividend for the year 2019-20.

Dear Sir/ Madam,

In terms of Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI LODR'), we wish to inform you that a meeting of Board of Directors of the Company will be held at Pune on Wednesday, June 17, 2020, through video conferencing *inter alia*: -

- 1. To consider, approve and take on record the standalone and consolidated audited financial results of the Company for year ended March 31, 2020, and;
- 2. To consider recommendation of Final Equity Dividend for the Financial Year 2019-20, subject to the approval of Shareholders in the ensuing Annual General Meeting of the Company.

Also, we are enclosing the copies of the notice published in newspapers Business Standard (All editions) and Loksatta (Pune edition), both these newspapers having electronic editions, on June 03, 2020, in terms of Regulations 47 of the SEBI LODR for the above-mentioned details.

Kindly take this intimation on your record.

Thanking you,

Yours faithfully, For Cummins India Limited

Ashwath Ram Managing Director DIN: 00149501

Encl. As above (This letter is digitally signed)

Cummins India Limited
Registered Office
Cummins India Office Campus
Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi
Pune 411 045 Maharashtra, India
Phone +91 20 67067000 Fax +91 20 67067015
cumminsindia.com
cil.investors@notes.cummins.com

CIN: L29112PN1962PLC012276

A look at the top 10 most-watched channels over the years and viewership trends in the lockdown reveals the power of free platforms and regional content

VANITA KOHLI-KHANDEKAR

alanithi Maran's Sun TV is the most watched channel in India for the last three years. But DD National pushed it down to number two during the lockdown when it aired an old favourite,

Indore-based Enterr10's Dangal TV and Zee's Big Magic are among ten free-to-air chan-nels that bring in a mammoth 63 per cent of all TV viewing in

India.

That and more is what Broadcast Audience Research Broadcast Audience Research Council or BARC data, crunched for Business Standard shows. It showcases the quities of the Indian TV viewer, empha-sies the crazy diversity of this market and undertines why TV remains the largest medium in India.
At 836 million, TV reaches more people than newspapers (399 million) or broadthand interme (625 million), Indians spent over four hous and fif-

spent over four hours and fifteen minutes a day watching TV during the lockdown compared to three hours and forty minutes before Covid-19. At 787,700 crone-orev-18-per cent if forms the single largest chunk of the 21,82,200 crore Indian media and entertainment industry. What are the two big stories emerging from the data? One, is the sheer size of the free-to-air market. Almost 63 per cent of all TV viewed in India came from ten free-to-air channels. Though it fell to about \$3 per cent during the lockdown it represents the single largest in the properties of television viewers. teen minutes a day watching TV

▶ FROM PAGE 1

PM: Growth...

"I have confidence in India's talent and technology. I have confidence in India's intellect and innovation. I have confidence

inteliect and innovation. In have confidence in India's farmers; micro small, and medium enterprises (MSMES), and enterpreneurs. I have confidence in indixty leaders, you all," he told industry members. He asked India Inc. to help products made in India become global so that employment could be generated and the import bill was reduced.

You have to set targets to achieve this goal," he urged industry.

In this regard, he said work on furni-

in this regard, he said work on turni-ture, air-conditioners, and leather and footwear had been initiated. He pointed out that India imported 30 per cent of its requirements in air-conditioners. The prime minister said while it was essential to save lives, it was also important

He pointed out that large segments of

These decisions will have far-reaching repercussions. Industry and the youth will get opportunities in various sectors such as mining, energy, and research and tech-

ve economic stability

TOP TEN CHANNELS IN TV UNIVERSE



Note: (India 2+) (overall, urban and rural) 2018, 2019 and during the

TOP CHANNELS ON FREE PLATFORM

All India (U+R)				
Rank	W27'2019-W10'2020	Lockdown 2020 (W11-17)		
1	Dangal	Dangal		
2	Big Magic	Big Magic		
3	B4U Kadak	DD National		
4	Bhojpuri Cinema	B4U Kadak		
5	B4U Movies	Bhojpuri Cinema		
6	B4U Bhojpuri	B4U Movies		
7	Fakt Marathi	Enterr 10		
8	Enterr 10	B4U Bhojpuri		
9	ABZY Movies	Fakt Marathi		
10	Mastiii	DD Bharati		
Top 10 62.90 share%		53.28		
Note: (India 2+) from W27'2019 and their contribution to overall viewership				

And Dangal TV is the most watched channel in this market of roughly 240 million viewers, well with the alfo million piecens on tail. Dangal TV is the third OTT, WorTube India, reaches, most watched channel across genres (news, films, GEC et al), corore in advertising last year. languages and geographies in Add the &3000 crore that free-And Dangal TV is the most watched channel in this market of roughly 240 million viewers, largely in the Hindi belt. That is not all. Dangal TV is the third most watched channel across genres (news, films, GEC et al), languages and geographies in India.

market. That explains the recent entry of Shemaroo TV, a free-toair channel. Two, is the power of the

Two, is the power of the Tamil market dominated by Sun TV and the Telugu one ruled by Star Maa. They are smaller than Hindi in audience size yet they make it on the list of the top ten channels in India. This is because against a national av age of 66 per cent, cable pene-tration in the five Southern tration in the five Southern states is 95 per cent. And unlike in the Hindi belt there is no electricity problem. The sampling then is robust and data gets captured. Also this is a huge, enter-tainment loving audience. Note that roughly half the total TV viewing goes to languages other than Hindi-particularly Telugu. Tamil Marathi and Bangla.

than Hindi-particularly Tetugu, Tamil, Marathi and Bangla. A sweet aside? Normally kids' channels rarely feature in the top ten. But Nickelodeon, a kids channels had jumped to number 9, thanks to the hours of TV that kids are watching dur-ing the lockdown.

fia. to-airchannels got and you have For many who believe that a large, rather under-served

investments — he said many sectors were being prepared to be ready for growth.
"India is ready to leapfrog for highfuture growth," the prime minister said.
The prime minister also cited the
reforms to encourage MSMIS.

He assured India Inc. of help whenever
cent capacity, the airline has only!

there was need. "Aap do kadam uthayenge hum chaar kadam uthayenge (you take two steps and we will take four steps)," he said.

Markets shrug...

"Moody's credit rating downgrade was trumped by the expectation of the economy opening up. The government has again reit-erated its commitment to continued reforms to strengthen the economy. In spite retorms to strengt-net the economy. In spite of many possible negative triggers, positive sentiment still drives the markets," said Vinod Nair, head of research, Geojit Financial Services.

The Sensex gained 522 points to end at 33.825, while the Nifty rose 153 points to each of 1021.

Both the indices have rallied 13 per cent Both the indices have rallied 13 per cent in the last 10 trading sessions. The ongoing five-day winning streak is the longest since November. The Sensex and the Nifty arow up more than 30 per cent from their Covid-19 lows, made on March 23. However, both the indices are down 20 per cent from their all-time highs made on January 17. "Today's rally was based on domestic news flows, especially the PM's address to corrororates completely changed the picture or the contraction of the picture. He pointed out that large segments of India's economy had been opened up for the private sector and it was being allowed in other areas too. He wondered why India imported a huge quantity of coal despite having the third-largest stock in the country. "These decisions will have far-reaching."

as mining, energy, and research and tech-nology. Opportunities are being created for private investment in strategic sectors as well, be it atomic energy or space," he said. Stating that his policy to make India self-reliant banked on five Is — intent, inclusion, innovation, infrastructures, and corporates completely changed the picture of the market," said Shrikant Chouhan, executive vice president, equity technical research at Kotak Securities.

The judicial body observed that "the head and brain of the com-

"the head and brain of the companies and consequently their control and management was situated not in Mauritius but outside in US".

Under the Income-tax Act, a foreign company or the Indian taxpayer can approach the AAR and obtain a ruling on the taxability of the proposed transaction in India.

The AAR ruling said there was

BS SUDOKU # 3066								
					8	6	5	
	2					4		
	1				2		6	
		7		9	1			4
9							7	
		3	6		9			7
		5					8	
8				7		1		

Very Hard: ***

HOW TO PLAY Fill in the grid so that every row, every column and every 3x3 box contains the digits 1 to 9

The AAR ruling said there was no foreign direct investment (IT)) made by the applicant companies on foreign direct investment (IT)) made by the applicant companies in India and, therefore, there could not be any question of participation in Investment. Since the applicants had made investment in shares of Flipbart, a Singapore company, the immediate investment destination was Singapore and not India, it added. The AAR further said the applicants failed on other yardsicks, viz. the period of business operation in India, the generation of tax revenue in India, thing of exit, and continuity of business on such exit. "In the absence of any strategic FDI in India, there was neither any business operawas neither any business opera tion in India nor they ever gener-ated any taxable revenue in India. So one can only conclude that the arrangement was a pre-ordained

arrangement was a pre-ordained transaction which was created for

Despite the government allowing, 30 per cent capacity, the airline has only been able to operate at 20 per cent as various quarante to operate at 20 per cent as various quarante releatant to fly, according to Indido CEro. Ronojoy Dutta, "However, as of now we see a lot of pent-up demand but if severy difficult to give a long-term picture," Dutta said, the expects the demand on international sector to be strong-when it restarts.

Among the many steps that will help the airline generate savings include cost renegotiation with suppliers and vendors, deferment of supplementary lesse rentals to lessors and restructuring employee cost.

determent of supplementary lease rentals to lessors and restructuring employee cost. "We have prided our self on a strong bal-ance sheet. Given the need to preserve cash, we will not pay any dividend this year and the above steps will help to generate more liquidity." Dutta said.

"We have approached all our suppliers and vendors to reduce the purchase service cost and I should tell you that we have

cost and I snoul tell you that we nave already successfully renegotiated many of those," he added.

However, he refused to give any future guidance. "Given the volatility, it is diffi-cult to give any revenue guidance for the future," he said.

The airline is however upbeat on cargo during the lockdown. "We have used 10 aircraft purely to ferry cargo even inside the cabin and we are pleasantly surprised by the result. We are studying if we should continue with this initiative," Dutta said.

Why 'Mitron'...

However, the popularity that Mitron managed to gain in a short span is striking. For example, there were at least 14 other apps available on Google Play Store as of Monday available on Google Play Store as of Monday evening, whose names were quite similar to Mitron and offering similar or different services. Given Mitron's success, many have tried to clone the clone. However, experts believe that clone apps do not have weld befined data usage and privacy policies which puts the users under risk.

"It is becoming increasingly common for the source code of applications to be bought on the cheap, be slightly modified,

tor the source code of applications to be bought on the cheap, be slightly modified, and then re-published on app stores where people behind these apps are able to turn over revenue through ads/in-app purchas-es. To most users, these applications are indistinguishable from those developed by indistinguishable from those developed by larger companies and that is where the problem lies. An already existing trust deficit is widened when unmaintained

deficit is widened when unmaintained applications are mass produced in such a fashion," said Karan Saini, a security researcher.

The Mitron app did, at some point last week, put up a simple, single page privacy policy. An email sent to Shopkiller e-commerce did not elicit any response.

As Abbot said, the shelf life of a lot of these apps is short. "Mitron may fade away in a counle of months siven the engineer-

in a couple of months, given the engineer-ing might of TikTok but what it has achieved by riding on anti-Chinese app sentiment is commendable," he said.

HRIRAM CITY UNION FINANCE LIMITED SHRIRAM CITY

NOTICE

RANE ENGINE VALVE LIMITED

CIN: L7499TN1972PLC006127
"Maithri", 132, Cathedral Road, Chennai - 600 086.
www.ranegroup.com; e-mail: investorservices@ranegroup.com Tel.: 044 2811 2472; Fax: 044 2811 2449

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE COMPANY
Sub: Compulsory Transfer of Equity Shares to Investor
Education and Protection Fund Authority (IEPF)
NOTICE is breeby given pursuant to the provisions of Section 124 (6) of the
Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection
Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (1) Rules") that, the Company is required to transfer by way of transmission all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the

all shares in respect of which dwidend has not been paid or claimed by the shareholder for seven consecutive years or more to the linvestor Education and Protection Fund Authority (IEPF). Complying with requirements set out in the Rules, individual communications are being sent to the concerned shareholders whose shares are due for transfer and details of such shareholders along with number of shares, are being uploaded on the website www.rangeropuc.com. Shareholders are requested to verify the details of un-encashed dividends and shares liable to be transferred to the IEPF Authority.

un-encashed dividends and shares liable to be transferred to the IEPF Authority. The unpaid/unclaimed dividend for the Financial year 2012-13 (Final) and corresponding shares, are due for transfer within thirty days after August 27, 2020 ("for shareholders of erstwhile Kar Mobiles Limited since amalgamated with the Company). Accordingly, the concerned shareholder(s) are requested to make an application to the Company! Company's Registrar and Transfer Agent (RTA) well in advance before the said date ha enable procession of class.

Company's Registrar and Transfer Agent (RTA) well in advance before the said date, to enable processing of claims.

The Company shall proceed to initiate corporate action for transfer to the IEFP Authority in respect of such shares without any further notice by following the due process in the rules as under:

Shares held in demat mode: by transfer of shares directly to demat account of the IEFP Authority:

Shares held in physical mode: by issuance of new share certificates and threrafter converting it into demat and transferring to the demat account of the IEFP Authority.

The shareholders may note that the details uploaded by the Company on its website should be recarded and shall be feemed to be an adequate its website should be recarded and shall be feemed to be an adequate its website should be recarded and shall be feemed to be an adequate.

The shareholders may note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed to be an adequate notice in respect of Issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF Authority pursuant to the Rules. No Claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules Both the unclaimed dividend and corresponding shares transferred to the

Both the unclaimed dividend and corresponding shares transferred to the account of the IEFF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEFF Authority after following the procedure prescribed in the Rules.

Shareholders having any queries on the subject matter, may contact the Company's Registrar and Transfer Agent M/s. Integrated Registry Management Services Private Limited (SEID Registration N. INBO00000544). Il Floor, Kences Towers, No. 1 Ramaxirshan Street, TAlagar, Chemani – 600 017. Tel: 044 – 28140801 - 03, E-mail: corpserv@integratedindia.in

Cummins India Limited

Regd. Office: Cummins India Office Ca Tower A, 5th Floor, Survey No. 21, Bale Pune 411 045, Maharashtra, India

NOTICE

Notice is hereby given, in terms of Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, that a meeting of the Board of Directors of the Company will be held at Pune on Wednestayl, June 17, 2020, through video conferencing, rider aid; (i) to consider, approve and take on necord the audited financial results for the year ented March 31, 2022 and (i) to consider recommendation of Frand Dividend for the Financial Year 2015-20, adject to the approval of Shareholders in the ensuing Annual General Meeting.

The notice will be available on the above-mentioned website of and on the websites of BSE Limited (i.e. www.bseindia.com) and Exchange of India Limited (i.e. www.nseindia.com).

Ashwath Ram Managing Director

Rane (MADRAS) LIMITED

CIN: L65993TN2004PLC052856

"Maithri", 132, Cathedral Road, Chennai - 600 086
www.ranegroup.com,
e-mail: investorservices@ranegroup.com
Tel.: 044 2811 2472; Fax: 044 2811 2449

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE COMPANY Sub : Compulsory Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund Authority (IEPF)

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the

Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") that, the Company is required to transfer by way of transmission all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholder for seven consecutive years or more to the invester fluetation and Protection Fund Authority (IEPF). Complying with requirements set out in the Rules, individual communications are being sent to the concerned shareholders whose shares are due for transfer and details of such shareholders along with number of shares, are being uploaded on the website www.ranegroup.com. Shareholders are requested to entity the details of un-encashed dividends and shares liable to be transferred to the IEPF Authority.

The unpaid/unclaimed dividend for the Financial year 2012-13 (Final) and corresponding shares are due for transfer within thirty days after August 22, 2020. Accordingly, concerned shareholder(s) are requested to make an application to the Company/ Company's Registra and Transfer Agent (RTA) well in advance before the said date, to enable processing of

claims.
The Company shall proceed to initiate corporate action for transfer to the IEPF Authority in respect of such shares without any further notice by following the due process in the rules as under:

i) Shares held in demat mode: by transfer of shares directly to demat account of the IEPF Authority;

ii) Shares held in physical mode: by issuance of new share certificates and thereafter converting it into demat and transferring to the demat account of the IEPF Authority.

The shareholders may note that the details uploaded by the Company on the velotes should be regarded and shall be deemed to be an adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the IEFP aluthority pursuant to the Rules. No Claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEFP authority natural to the Rules. Both the unclaimed dividend and corresponding shares transferred to the account of the IEFP Authority including althe pentils accruting on such shares, if any, can be claimed back from the IEFP Authority after following the procedure prescribed in the Rules. Shareholders having any queries on the subject matter, may contact the Company's Registers and Transfer Agent Mis. Integrated Registry Management Services Private Limited (SEBI Registration No. IMRO00000544), Il Floor, Keness Towers, No. 1 Ramarkshinas Street, TAgaga, Chennal - 600 017. Tel: 044 - 28140801 - 03, E-mail: The shareholders may note that the details uploaded by the Company or

corpserv@integratedindia.in

For Bane (Madras) Limited

nent for information purposes only and is not a P NOT FOR DISTRIBUTION OUTSIDE INDIA

PUBLIC ANNOUNCEMENT



JAIKUMAR CONSTRUCTIONS LIMITED

Our Company was incorporated pursuant to a certificate of incorporation dated February 21, 2020 issued by the Registrar of Companies (Mahayambha at Mumba following our convesion from the Limited Lubbilly Partnership to a Public Limited Company and with Part of the provid-Chapter 2nd of the Companies Act, 2013. The Corporate Identify Name of our Companies V45 (00MHzQDPLC358194. - istered Office: Parksyde Homes, S. No. 256(P), Opp Rasbihari International School, Hanuman Nagar, Panchavati Annex Nashik – 422 003;

Tel No.: 491 – 253 – 258 0499; Email: compliance@parksyde.com; Website: www.parksyde.com
Contact Person. Ms. Neha Anne, Company Secretary and Compliance Officer.

PROMOTER OF OUR COMPANY: MR. MANOJ TIBREWALA

PROMOTER OF OUR COMPANY: M.K. MANOJ TIBREWALA

PUBLIC ISSUE OF UPTO 79,00,00 EQUITY SHARES OF 4 to EACH FEQUITY SHARES OF A SHARES "OF JAKUMAR CONSTRUCTIONS LIMITED ("JCL" OR THE
"COMPANY") FOR CASH AT A PRICE OF 7 (") FER SHARE ("ITHE" ISSUE PRICE"), AGGREGATING TO 7 (") LAKIS ("THE ISSUE"). THE ISSUE WILL
CONSTITUTE 28.32% OF THE FILLY DILLTED POST ISSUE PAID—IP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.
This public amountament is being made to complainse with the provisions of Reputation 26() of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital
and Exclosure Requirements) Regulation, as price Issue of Issue Exploy Shares and the Share Capital of the Company is proposing, subject to requisite approvals
and Exclosure Requirements (Regulation, 24) epides issue of Issue (Issue) Shares and the Issue of Issue of Capital
and Exclosure Requirements ("Seguitation, 24) epides issue of Issue (Issue) Shares and the Issue of Issue of Capital
and Exclosure Requirements ("Seguitation, 24) epides issue of Issue (Issue) Shares and Issue of Issue ("Issue of Issue of I

and enterior induced using the CNPT. Cut mile this by loss a rate distints an late accupancy.

The Equity Shares offered in the Issue have not been recommended or approved by the SEBI, nor does SEBI guarantee the accuracy and adequacy of the DRHP
Any potential investor should not the basic better than the country of the CNPT of

BOOK RUNNING	REGISTRAR TO THE ISSUE								
PRINCIPLI DEPOCES LTD	CALACTICO	3							
ARYMANA FINANCIAL SERVICES LIMITED (S) (Natus Bailing, Ground Floor, Alkesh Dinesh Mod Marg, Fort, Mumbai – 400 Floor 1814 (1917) (1914	GALACTICO CORPORATE SERVICES LIMITED ACE FROM FOR THE CONTROLLED FROM THE CONTROLLED F	BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED 14 Floor; Bharet in Works Building, Makeana Road, Marol, Andhen East, Mumbal – 400 059 Tel: +91 – 22 – 6238 8200; Email: po@blyshareonline.com; Website: www.blyshareonline.com Investor, Grievance Email: irvestor@blyshareonline.com; Contact Person: Mr. Babb Rophel SEBI Rogistration No.: INPRODO001385							
All capitalized terms used and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.									

For Jaikumar Constructions Limited On behalf of Board of Directors

Jakumar Constructions Limited is proposing, subject to applicable regulatory and statutory requirements, receipt of requisite approvise, market conditions and other considerations, an initial public offering of its Equity Shares and has filed a Draft Red Herning Prospectus as writed by the results of SEBI at wax seed jood, must have weekled of SEBI at wax seed jood, must have weekled of SEBI at wax seed jood, must have weekled of SEBI at wax seed jood, must have weekled of SEBI at wax seed jood, must have weekled of SEBI at wax seed jood, must have weekled of SEBI at wax seed jood, must have weekled of SEBI at wax seed jood, must have seed to see the seed of SEBI at seed of the same. This amount of the seed of SEBI at seed o

दिनांकांना तर विषम कमांकाचे गाळे

वादळी पावसाची हजेरी

पुणे : अरबी समुद्रात तयार होत निसर्ग असलल्या । । . . . चक्रीवादळाचा परिणाम म्हणून सायंकाळपासून सुरू झालेल्या वादळी पावसाने मंगळवारी पणेकरांची त्रेधातिरपीट उदाली पुणकराचा त्रधातरपाट उडाला. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभर रिपरिप आणि सायंकाळनंतर वादळी वाऱ्यांसह पावसाने इजेरी लावली.

गेल्या आठवड्यापर्यंत तापलेले वातावरण सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसाने निवलले असून आता पुणेकरांना मौसमी पावसाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दिवसभर अधून मधून हलक्या सरी प्डल्या. सायंकाळी सहानंतर काळोख पसरला आणि सातनंतर शहराच्या सर्वच भागात कार्यालयां माज सर जाला. कार्यालयांमधून घरी परतणाऱ्या नागरिकांची या पावसाने त्रेधातिरपीट उडाली होती. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला असल्यामुळे अनेकांनी रेनकोट जवळ ठेवले होते, पण जोरदार पावसामुळे रेनकोट परिधान करूनही अनेकांना भिजतच घरी परतावे लागले. पावसामुळे अनेक रस्त्यांवर वाहतूक थांबली होती. नगर रस्ता आणि विश्रांतवाडी येथे झाड पडल्याच्या घटना घडल्या.

पुण्यात पुढील दोन दिवसात सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाटमाध्यावर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला



पिंपरीमध्ये जोरदार पाऊस

पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरामध्ये पूर्व मौसमी पावसाने जोरदार हजेरी लावली सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत बरसत होता. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नागरिक सुखावले आहेत. दिवसभर उन्हाच्या तडाख्यानंतर पिंपरी-चिंचवड परिसरात सायंकाळी पाऊस आला. जोरदार सरीमळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. कामावरून घरी परतणाऱ्या जीरबिर्द संस्कृत्र वामारकाया ज्ञ्ञारपात कारणात् कारणात् कारणात्रका वर परायम् व वाकरमान्यांवा पादमात किजत घरी जावे लावले. वाहनवालकांवाही पादमावा फटका बसला. पादमानुके गृहस्त कुठेही पाणी सावत्याची विचा झाडे कोसल्याची घटना घडली नसत्याची माहिती अविञ्ञामक दलाच्या सूत्रांवी दिली. रुवेत थंडावा निर्माण झाल्यामुळे नागरिकांची उकाड्यातून सुटका झाली आहे.

आणि व्यापारी वापर असलेली गृहसंकृल योजना प्रस्तावित, 'सियोना' सर्व्हें नं. ४७ (पै), ४८ (पै) व ५० (पै) मुंबई बेंगलोर हायवे, भारत पेट्रोल पंपाजवळ, पुनावळे, पुणे ४९९०३३, या प्रस्तावास पर्यावरणविषयव **मंजुरी** देण्यात आली आहे. मंजुरीपत्राच्या प्रती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध आहेत आणि http://www. संकेतस्थळ यावरही पाहता येईल.

तारीख : ३ जून, २०२० स्थळ : पुणे

शहरात तीन टप्प्यातील सवलती जाहीर

(**पान १ वरून)** कालावधीत कोणत्व सवलती मिळणार, कोणत्या सुविधा सुक्त राहणार, याची नियमावली राज्य शासनाने जाहीर केली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त रोखर गायकवाड यांनी मंगळवारी शहरात कोणत्या सवलती मिळणार, याबाबतचे सुधारित आदेश काढले. ३ जून, ५ जून आणि ८ जून असे शिथलीकरणाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. करोना विषाण संसर्ग रोखण्याच्या नियमांचे आणि अटींचे पालन करण्याची सूचना नागरिकांना देण्यात आली आहे.

३ जुनपासून

(पान ९ वरून) स्वरूपाचे व्यवसायही सुरू क्तरणराज्य ज्यतलत देणरात आली

 शासकीय कार्यालये- सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पंधरा टक्के किंवा पंधरा कर्मचारी या पैकी जी कार्यालये सुरू करता येऊँ शकतील वेळ- पहाटें ५ ते सायंकाळी ७

५ जूनपासून

Cummins India Limited

Regd. Office: Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India (CIN: L29112PN1962PLC012276) Tel.: (202) 67067000 Fax: (020) 67067015. Website: www.cumminshdia.com Email: oil.investors@notes.cummins.com

NOTICE

 बाजारपेठा- मॉल, व्यापारी संक्र ल वगळता अन्य व्यापारी क्षेत्रे, तुळशीबाग, हॉंगकॉंग लेन या सारखी ठिकाणे आणि रस्त्यावरील दुकाने आळीपाळीने सुरू राहणार

आहेत. मुख्य रस्त्याच्या एका बाजूची ढुंकाने सम दिनांकाच्या दिवंशी आणि दसऱ्या बाजची दकाने तिष्रम दिलांका दिलगी उग्रहतील मुख्य रस्ता पूर्व-पश्चिम असल्यास दक्षिण बाजूकडील दुकाने सम दिनांकास तर उत्तर बाजूकडील दुकाने विषम दिनांकास उघडतील ॰ मख्य रस्ता दक्षिण-उत्तर असेल तर पूर्व बाजूकडील ढुकाने सम दिनांकास आणि पश्चिम बाजूकडील ढुकाने विषम दिनांकास उघडी राहतील. (वेळ- सकाळी ९

 मंडर्ड- महापालिकेच्या . मंडईमधील सम क्रमांकाचे गाळे सम

ते सायंकाळी ५)

विषम दिनांकाना सुरू राहतील. (वेळ- सकाळी ९ ते सायंकाळी ५) वाहतूक- टॅक्सी किंवा केंब, रिक्षा चारचाकी स्वरांचलित वाहत आली आहे. टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचार्तीसध्ये वाद्यवचालक आणि वे वळ दोन प्रवासीच प्रवास करू शकतील. दचाकीवर एकाच

८ जूनपासून

 खासगी कार्यालये- खासगी सरू करता येतील



महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू करण्याची तयारी

विद्यापीठाच्या परिपत्रकाबाबत प्रश्न लोकसत्ता प्रतिनिधी.

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नवे शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपासन आणि यापवींच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक २ संस्थाराज्या आपणा भाषाचा प्रवस्त चारण्या चाराव्याचा यसवाणक वर्ष २ ऑगस्टापून सुरू करण्याचे निर्देश दिल्ले असताना साविजीवाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांतील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू करण्याचे निश्चित केले आहे. मात्र करोना संसर्गाच्या काळात १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू कसे करणार, असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.

शैक्षणिक वर्षाची सुरुवात म्हणजे प्रशासकीय कामकाज १५ जूनपासून सुरू करण्यात येत आहे. त्यात नेक मूल्यमापन, समुप्रदेशन, विविध अहवाल-माहिती संकलित करून पाठवणे, संलग्नता, प्रवेश परीक्षांची तथारी आदी अनेक कामे असतात. त्यांचा प्रत्यक्ष अध्यापनाशी संबंध नाही. सध्याच्या परिस्थितीमुळे प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ष

१**५ जूनपासून शक्य नाही.** - <mark>डॉ. एन. एस. उमराणी,</mark> प्र कुळगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

संलग्न महाविद्यालयांशी तफावत का?

संलव्रा महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून, तर विद्यापीठातील शैक्षणिक विभागांचे शैक्षणिक वर्ष १ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. मात्र, संलव्र महाविद्यालये आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभाग यांचे शैक्षणिक वर्ष सरू करण्याबाबत . तफावत का, अंसाही प्रश्न विचारण्यात विद्यापीठाकडून १५ जूनपासून सुरू होणाऱ्या रौक्षणिक वर्षाचे परिपत्रक विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील विज्ञान अभियांत्रिकी, वास्तुरचना, औषधनिर्माण यांचे पदवी अभ्यासक्रम १५ जून, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम १ जुलैपासून सुरू होणार आहे. मानव्यविज्ञान विद्याशाखेतील कला

अभ्यासक्रम १५ जून, तर विधी अभ्यासकम .. ः न्यास्त्रक्रमः १ जुलैपासून सुरू करण्यात आंतरविद्याशाखीय विद्याशाखेच्या

अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष १ जुलैपासून, तर विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांचे शैक्षणिक वर्ष १ नमद करण्यात आले आहे.

रीक्षणिक वर्ष २०१९-२० च्या परीक्षांचे निम्तृत् अरुआत आरु आरु विद्यार्थ्यांच्या राहिल्ल्या विषयांच्या परीक्षा होणार की नाही, असे अनेक प्रश्न अनुत्तरित असताना विद्यापीठाने मात्र नव्या रीक्षणिक वर्षांची तयारी केली आहे. करोना संसर्गामळे प्रवास. घरातन बाहेर पडण्यावरही निर्वध असताना नवे शैक्षणिक वर्ष कसे सुरू करायचे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

परीक्षा रह करण्याच्या निर्णयास राज्यपालांचा आक्षेप

(पान १ वरून) दिले होते. त्यावरून राज्यपालांनी शासनाला 'परीक्षा रद्द करणे अव्यवहार्य आणि बेकायदा ठरेल,' अशा आशयाचे पत्र लिहिले होते. मात्र. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑतिम वर्षाची परीक्षा रद करण्याची घोषणा रविवारी केली त्यावर आता पुन्हा राज्यपालांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

'महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठाच्या सर्व विषयांवर निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार कुलपतींना आहेत. कोणत्याही कायदेशीर बाबी आणि परिणामांचा विचार न करता परीक्षा रह करण्याची घोषणा करण्यात रद्द करण्याचा वाषणा करण्यात आली आहे. या घोषणेची अंमलबजावणी झाल्यास अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात यईल. मुख्यमंत्र्यांनी कायद्यानुसार निर्णय घ्यावा,' असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. 'यापूर्वी पाठवलेल्या पत्राच्या उत्तराची अपेक्षा असताना त्यापूर्वीच परीक्षा रद्द करण्याची घोषणा करण्यात

मिळालाच नाही ञासमाने परीक्षा कञा घेता

करण्यासाठी कुलगुरू आणि अधिकाऱ्यांची समिती नेमली करण्यात आलेला अहवाल अद्यापही मिळाला नसल्याचे राज्यपालांनी सांगितले आहे. 'कुलगुरूंची बैठक घेतली विद्यापीठांच्या कुलगुरुंगी परीक्षा घेण्याची तयारी दर्शवली होती. केंद्रीय शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि आयसीएसई वयाने लहान असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत असेल तर विद्यापीठेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

आल्याचे वृत्त वाचून धक्का बसला.' असेही राज्यपालांनी

जाहीर सूचना

मे. पेठकर प्रोजेक्ट्स

Notice is hereby given, in terms of Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Lising) Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other application provisions, that a meeting of the Board of Directions of the Company will be held at Pune on Wednesday, June 17, 2020, through video conteneding, yield real of () to conside, approve and take no necord the audited financial results for the year medical feet of the provision of the provision of the provision of the principle of the provision of the provision of the principle of the provision of the provision of the principle of the provision of provisio The notice will be available on the above-mentioned website of the Company and on the websites of BSE Limited (i.e. www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (i.e. www.nseindia.com).





- व्यवसाय करण्यासाठी सलभता निर्माण करणार.
- सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना वाढीसाठी संधी.

२०० कोटींपर्यंतच्या खरेदीसाठी कोणतीही जागतिक निविदा प्रक्रिया नाही

प्रामुख्याने याचा लाभ सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना होईल

एमएसएमईज्ना डिस्ट्रेस्ड ॲसेट फंड/सबऑर्डिनेट डेब्ट योजना संमत करण्यात आली

- रु. २०,००० कोटींची योजना संमत करण्यात आली आहे.
- या योजनेमुळे जवळजवळ २ लाख एमएसएमईजुना फायदा होणार आहे

रमएसएमईज्मध्ये समभागांसाठी रु. ५०,०००/- कोटींच्या निधीला मान्यता

- एमएसएमईजुला त्यांच्या विकासादरम्यान काही अडथळे येत असल्यास त्यावर मात करण्यासाठी समभागांना मान्यता.
- सरकार आणि खासगी क्षेत्राकड्न हा संयुक्त निधी असेल.

पंतप्रधानांद्वारे एमएसएमई पोर्टलची सुरुवात : <u>www.champions.gov.in</u> एक वन स्टॉप **शॉ**प

 एमएसएमईजना त्यांच्या तक्रारी या ठिकाणी नोंदिवता येतील. करोनाविरुद्धची लढाई - राष्ट्र जिंकेल जेव्हा तुम्ही जिंकाल!

🛂 लाखो लोकांसाठीच्या उपजीविकेचा स्रोत आमच्या एमएसएमईज् आहेत, ज्या आत्मनिर्भर भारताचा पाया निश्चित करतील.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान













अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या : transformingindia.mygov.in/aatmanirbharbhar